



**March 25, 2026**

**To,**  
**BSE Limited**  
The Corporate Relationship Department  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
2<sup>nd</sup> Floor, Dalal Street,  
Mumbai – 400 001  
**Script Code: 520155**

**Subject: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the “Listing Regulations”)**

Pursuant to Regulation 30 and 47 of the Listing Regulations, please find enclosed herewith, a copy of Newspaper Advertisement published in “News Hub” (English Newspaper) and “News Hub” (Marathi Newspaper) on March 25, 2026, with respect to completion of dispatch of the Postal Ballot Notice and E-voting Information to the shareholders of the Company.

This information is also being uploaded on the Company’s website at [www.starlog.in](http://www.starlog.in).

Please take the same on record.

Thanking You,

Yours Faithfull

**For Starlog Enterprises Limited**

**Edwina Dsouza**  
**Whole-time Director**  
**DIN: 09532802**

**Place: Mumbai**

**STARLOG ENTERPRISES LIMITED**

Registered Office: 501, Sukh Sagar, N. S. Patkar Marg, Mumbai – 400007, Maharashtra, India  
Email: [hq@starlog.in](mailto:hq@starlog.in) | Tel +91 22 35742155  
MSME : UDYAM–MH–18–0205650 | CIN: L63010MH1983PLC031578

# World Tuberculosis Day celebrated with enthusiasm in Mumbai

Mumbai, Ajay Upadhyay:

World Tuberculosis Day, observed every year on March 24, was celebrated with great enthusiasm across Mumbai through a series of health initiatives and awareness programs. The day aims to spread awareness about tuberculosis (TB), a serious infectious disease, and encourage early detection and treatment.

The Brihanmumbai Municipal Corporation (BMC), through its health department, organized various programs in different parts of the city. Special camps, awareness sessions, and free screening drives were conducted in

**WORLD TUBERCULOSIS DAY 2026**  
RAISING AWARENESS AND PREVENTING TB



hospitals, health centers, and schools.

During these programs, citizens were educated about the symptoms, prevention, and treatment of TB. Doctors emphasized that TB is a completely curable disease if diagnosed early and treated regularly with proper medication.

Under the government's TB-Free India campaign, patients are being provided free medicines along with nutritional support to aid recovery. Health officials also urged people not to discontinue treatment midway and advised that anyone with a cough lasting more than two weeks should seek immediate medical check-

up. On this occasion, rallies, poster competitions, and awareness drives were organized across Mumbai, spreading the message: TB Harega, Desh Jeetega (TB will lose, the nation will win).

## Western Railway extends the run of 4 pairs of special trains

Mumbai, Shrikant Khuperkar:

Western Railway has extended the run of 4 pairs of special trains for the convenience of passengers and to accommodate additional rush. According to a press release issued by ShriVineetAbhishek, Chief Public Relations Officer, Western Railway, the details of these trains are as follows:



1. Train No. 09622/09621 Bandra Terminus - Ajmer Weekly Special-Train No. 09622 Bandra Terminus - Ajmer Special has been extended up to 27th April, 2026. Similarly, Train No. 09621 Ajmer - Bandra Terminus Special has been extended up to 26th April, 2026.
2. Train No. 04828/04827 Bandra Terminus - Bhagat Ki

Kothi Weekly Special-Train No. 04828 Bandra Terminus - Bhagat Ki Kothi Special has been extended up to 12th July, 2026. Similarly, Train No. 04827 Bhagat Ki Kothi - Bandra Terminus Special has been extended up to 11th July, 2026.

3. Train No. 09706/09705 Bandra Terminus - Jaipur Weekly Special-Train No. 09706 Bandra Terminus - Jaipur Special has been extended up to 13th July, 2026. Similarly, Train No. 09705 Jaipur - Bandra Terminus Special has been extended up to 12th July, 2026.

4. Train No. 04728/04727 Valsad - Hisar Weekly Special-Train No. 04728 Valsad - Hisar Special has been extended till 16th July, 2026. Similarly, Train No. 04727 Hisar - Valsad Special has been extended till 15th July, 2026. Train Number 09622, 04828, 09706 and Booking for the extended runs of 04728 will open from March 26, 2026, at all PRS counters and on the IRCTC website. For detailed information regarding train timings, stoppages, and rake composition, passengers can visit [www.enquiry.indianrail.gov.in](http://www.enquiry.indianrail.gov.in).

## In the state for the promotion of maternal and child health

### Effective implementation of innovative initiatives- Chief Minister Devendra Fadnavis

Mumbai :

Chief Minister Devendra Fadnavis informed that various innovative initiatives are being successfully implemented in Maharashtra to promote maternal and child health and that important steps are being taken to further strengthen the public health system. Under the guidance of Chief Minister Devendra Fadnavis, Shri Sathya Sai Sanjeevani Kendra has come up on the CIDCO site in Kharghar, Navi Mumbai. This center was inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis. Under the guidance of Chief Minister Devendra Fadnavis, 2D-Echo camps were organized in all 36 districts of the state under the National Child Health Programme (RBSK) through ShriSathyaSaiSanjeevani Kendra. Through these camps, a total of 2,507 2D-Echo tests were conducted by cardiologists in various district hospitals. Also, 3226 children were treated at ShriSathyaSaiSanjeevani Kendra through RBSK teams across the state for the treatment of congenital heart disease (CHD). As per the directions of Chief Minister Devendra Fadnavis, ShriSathya Sai Sanjeevani Kendra adopted Junnar in Pune district and Jawali in Satara district, which are predominantly tribal talukas, and implemented special health initiatives there. Health services were also made more efficient in urban slums of Pune. Health services are being provided in Panveltaluka of Raigad district. Mega camps are being conducted in Chandrapur, Yavatmal and Nagpur districts of Vidarbha to screen children for congenital heart disease, and children in remote areas are also being provided with state-of-the-art health services. Special health projects are being implemented for the children of construction workers and brick kiln workers in Navi Mumbai. A non-communicable disease (NCD) and cancer screening project has also been started for Anganwadi workers. In addition, till date, capacity development training has been imparted to more than 3500 government employees like ASHAs, Anganwadi workers, Assistant Nurses and Medical



Officers. All these initiatives are proving to be crucial in making the health services in the state more efficient, inclusive and effective.

### WESTERN RAILWAY CORRIGENDUM TO E-AUCTION SALE PROGRAMME MATERIALS MANAGEMENT DEPARTMENT

e-Auction Sale Notification No. S III / Auction Programme-1/APRIL-2026 dated 09/03/2026. The following corrigendum is to be issued for the Auctions for the Month of April-2026. "1st round of auctions for the month of April-2026, across all depots and divisions stand Cancelled" All other terms and conditions will remain unchanged. Please visit Western Railway Website of material Management Department i.e. [www.indianrailways.gov.in](http://www.indianrailways.gov.in) as well as on [www.irreps.gov.in](http://www.irreps.gov.in) e-auction portal for further information. (No. SIII/Auction Programme-2/APRIL 2026 Dt. 23/03/2026) 1255 Like us on [www.facebook.com/WesternRly](https://www.facebook.com/WesternRly)

Thane Zonal Office, B-37, Wagle Ind. Estate, Thane (W) 400604. Tel: 022-25811811, 25823040. Email: [gad\\_tha@bankofmaharashtra.bank.in](mailto:gad_tha@bankofmaharashtra.bank.in)

**PUBLIC NOTICE**  
In our endeavor to consolidate and strengthen our services to our customers, we have shifted below branch recently as per details given below to New Premises. Effective date: 23.03.2026

Branch	Old Address	New Address
Ulhasnagar Branch	1st Floor, RMC Plaza, Situated at Industrial Gala, Plot No. 430, Ulhasnagar - 4, Dist. Thane	Shop No. 540, Ground Floor, OT Section, Ulhasnagar - 4, Dist. Thane

The above branch shall function at the New address and shall cater all types of banking business from the said premises. We sincerely regret the inconvenience caused to you in this regard and assuring you of our best services at all times.

Date : 25.03.2026  
Place : Thane  
Sd/-  
Authorised Officer, BOM  
Thane Zonal Office

**केनरा बँक Canara Bank**  
सिंडिकेट सिंडिकेट

Asset Recovery Management Branch, Mumbai Canara Bank Building, 4th floor, Adi Marzban Path, Ballard Estate, Mumbai - 400 001. Email: [cb2360@canarabank.com](mailto:cb2360@canarabank.com) TEL: - 8655948019/54 WEB: [www.canarabank.com](http://www.canarabank.com)

### POSSESSION NOTICE

Whereas: The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 25.09.2024 & published in 2 newspaper on 06.10.2024 calling upon the borrower M/s. Padmavati Enterprise through its Proprietor Mr. Darshan B Chudghar, O/o Flat No. 4, 2nd floor, Jignesh Apt, Sainath Road, Malad (W) Mumbai, Maharashtra - 400064 and also Shop No. 111/D-3, Gulmohur CHS, RSC - 16, Goral - I, Borivali (W), Mumbai - 400091 to repay the amount mentioned in the notice, being Rs. 3,25,06,384.38/- (Rs. Three Crore Twenty Five Lakhs Six Thousand Three Hundred Eighty Four & Thirty Eight Paise Only) together with further interest and incidental expenses, cost etc. within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 23rd March 2026.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank, Mandvi Branch (subsequently transferred to Canara Bank, ARM branch, Mumbai) for an amount of Rs. 3,25,06,384.38/- (Rs. Three Crore Twenty Five Lakhs Six Thousand Three Hundred Eighty Four & Thirty Eight Paise Only) together with further interest and incidental expenses, cost etc.

The borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**  
All that part and parcel of Residential Flat No A/201 & A/202, 2nd floor, A-wing, area measuring 1011 sq ft and 680 sq ft built up area in building known as "Charkop Deep Co Op HSG SOC LTD" situated at sector 8, Plot No. 14, RSC - 25, Charkop, Kandivali West, Mumbai, Maharashtra - 400067 standing on land bearing plot no. 14, Village - Charkop, Kandivali West, Mumbai. Bounded as under: North: By MHADA Layout, South: By Boraspada Road, East: By Ruby Tower, West: By Residential Building CERSAI Asset ID - 400072817919  
CERSAI Asset ID - 200074207867  
Name of Title Holder: Sh Shyam R Kabadkar & Sh Shweta Shyam Kabadkar  
Sd/-  
Date: 23.03.2026  
Place: Mumbai  
Authorised Officer  
Canara Bank

### Western Ministil Limited

CIN: 128932MH1972PLC015928  
Regd. Office: SHP No. 413, Fourth Floor, CTS No. 458, Disha Construction, Subhash Road, E-Square, Village Vile Parle (East), Mumbai - 400057, Maharashtra  
Email: [wml.compliance@gmail.com](mailto:wml.compliance@gmail.com); Web: [www.westernministil.in](http://www.westernministil.in) Mob.: 8369622473

### Notice of Extra Ordinary General Meeting Of Western Ministil Limited To Be Held Through Video Conferencing (vc) Or Other Audio- Visual Means (OAVM), Information On E-Voting

NOTICE is hereby given that, the Extra Ordinary General Meeting ("EGM") of the Members of Western Ministil Limited ("Company") will be held on Wednesday, 15<sup>th</sup> April, 2026 at 03.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") without physical presence of the Members at a common venue to transact the business as set out in the Notice of the EGM.

In accordance with the aforesaid MCA and SEBI Circulars, the electronic copies of the Notice of the EGM have been sent to all the Members whose email IDs are registered with the Depository Participant/Company. The Notice of the EGM is available on the website of NSDL at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) as well as on the website of the Stock Exchange i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

Facility of casting votes by a member using remote e-Voting system before the EGM as well as remote e-Voting during the EGM will be provided by NSDL. The remote e-Voting facility would be available during the following period:

Remote E-Voting: Members holding shares as on cut-off date, Wednesday, 8<sup>th</sup> April 2026, may vote electronically.

E-voting period: Sunday, 12<sup>th</sup> April 2026 (9:00 a.m. IST) to Tuesday, 14<sup>th</sup> April 2026 (5:00 p.m. IST). Once votes are cast, they cannot be changed. Login credentials can be obtained from NSDL at [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in).

The Company shall also provide e-voting facility during the EGM for the Members attending the EGM through VC/OAVM, who have not cast their vote on resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so. The Members who have cast their vote through remote e-voting prior to the EGM may attend the EGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.

Facility of joining the EGM through VC / OAVM shall open 30 minutes before the time scheduled for EGM and will be available for Members on first come first served basis. For queries on e-voting, please visit [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) or contact NSDL helpline at 022-48867000 / 24997000 or write to [wml.compliance@nsdl.com](mailto:wml.compliance@nsdl.com)

FOR, WESTERN MINISTIL LIMITED  
Sd/-  
Satish Ramesh pandey  
DIN:03563657  
Place: Mumbai  
Date: 24.03.2026

### केनरा बँक Canara Bank

Asset Recovery Management Branch: Canara Bank Building, 4<sup>th</sup> Floor, Adi Marzban Path, Ballard Estate, Mumbai - 400001. TEL: 022-22065425/30, EMAIL: [cb2360@canarabank.com](mailto:cb2360@canarabank.com)

### DEFAM NOTICE (SECTION 13(2)) TO BORROWER / GUARANTOR / MORTGAGOR

- Ref: CB/ARM /PADMINI/SARFESA/03/2025-26 Date: 24.03.2026
1. Mrs. Padmini Vijay Kuwalekar, W/o. Vijay Kuwalekar, R/o. Room No. 33, Plot No. 365, Joseph Houser, Near St. Sebastian Church, Marolli Village R C Marg, Chembur, Mumbai - 400074.
  2. Mrs. Padmini Vijay Kuwalekar, W/o. Vijay Kuwalekar, Room No. 411 Shivnagar Chs Runwal Compound Opp Rna Park Vashi Naka Mumbai Maharashtra - 400074.
  3. Mrs. Padmini Vijay Kuwalekar, W/o. Vijay Kuwalekar, Flat No. 402, Fourth Floor, "Sai Saffron" Building Plot No. 09 Situated At Sector No. 05, Near Karanjade Police Station Karanjade, Tehsil Panvel District Raigad Maharashtra - 402107.
  4. Ms. Kailash Enterprises Prop. Mrs. Padmini Vijay Kuwalekar, W/o. Vijay Kuwalekar, Gala No. V996, Krushi Wholesale Market 170 B, Sector 19, Near Apmc Market, Vashi Navi Mumbai - 40070.

Dear Sir/Madam,  
Sub: Notice issued under Section 13(2) of the Securitization & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002.

The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, ARM Branch (hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, (hereinafter referred to as "the Act") do hereby issue this notice to you as under:

That Mrs. Padmini Vijay Kuwalekar W/o. Vijay Kuwalekar (hereinafter referred to as "the Borrower") has availed credit facility / facilities stated in the Schedule A hereunder and has entered into the security agreement/s in favour of the secured creditor. While availing the said financial assistance, you have expressly undertaken to repay the loan amount/s in accordance with the terms and conditions of the above-mentioned agreements.

You (The person mentioned in Schedule B) are also entered in to agreements against the secured assets which are detailed in Schedule B hereunder.

However, from May 2023, the operation and conduct of the said financial assistance / credit facilities have become irregular. The books of account maintained by the secured assets shows that the liability of the Borrower towards the secured creditor as on date amounts to Rs. 55,12,073.85/- (Rupees Fifty Five Lakhs Twelve Thousand Seventy Three and Paise Eighty Five Only), the details of which together with future interest rate are stated in Schedule C hereunder. It is further stated that the Borrower/Guarantor having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the secured creditor within the time given, and have been evasive in settling the dues. The operation and conduct of the above said financial assistance / credit facilities having come to a standstill and as a consequence of the default committed in repayment of principal debt/installment and interest thereon, the secured creditor was constrained to classify the debt as Non Performing Asset (NPA) as on 13.08.2023 in accordance with the directives/guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India.

The secured creditor through this notice brings to your attention that the Borrower has failed and neglected to repay the said dues/outstanding liabilities and hence hereby demand you under Section 13(2) of the Act, by issuing this notice to discharge in full the liabilities of the Borrower as stated in Schedule C hereunder to the secured creditor within 60 days from the date of receipt of this notice. Further, it is brought to your notice that you are also liable to pay future interest as mentioned in SCHEDULE C compounded monthly plus 2% penal interest together with all costs, charges, expenses and incidental expenses with respect to the proceedings undertaken by the secured creditor in recovering its dues.

Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of Rs. 55,12,073.85/- (Rupees Fifty Five Lakhs Twelve Thousand Seventy Three and Paise Eighty Five Only) together with further interest and incidental expenses and costs as stated above in terms of this notice under Section 13(2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed under sub-section (4)(a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue:

- 13(4)- In case the Borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period specified in sub-section (2), the secured creditor may take recourse to one or more of the following measures to recover his secured debt, namely:
  - a) Take possession of the secured assets of the Borrower/Guarantor including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset;
  - b) Take over the management of the business of the Borrower including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset;

Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only where the substantial part of the business of the Borrower is held as security for the debt; Provided further that where the management of whole of the business or part of the business is severable, the secured creditor shall take over the management of such business of the borrower which is relatable to the security for the debt; and under other applicable provisions of the said Act. Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

You are also put on notice that in terms of Section 13 (13) the Borrower / Guarantor shall not transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in schedule B hereunder without obtaining written consent of the secured creditor. It is further brought to your notice that any contravention of this statutory injunction / restraint, as provided under the said Act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard, you shall have to render proper accounts of such realization / income. This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due and payable by you.

This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the Act and / or any other law in force. This is in lieu of earlier demand notice.

Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of Non-compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequence.

Thanking you  
Yours Faithfully, Authorised Officer

### SCHEDULE - "A"

(Details of the credit facilities availed by the Borrower)

Sl No.	Loan No.	Nature of Loan / Limit (secured)	Date of Sanction	Amount
1.	160000939419	619-HOUSING FINANCE	15.07.2022	Rs. 39,40,000.00
2.	164002493852	631-CANARA HOME LOAN SECURE	27.07.2022	Rs. 1,90,423.00

### SCHEDULE - B

(Details of Security Assets)

Sr.No.	Immovable	Name of Title Holder
1.	Residential Flat No. 402, 4 <sup>th</sup> Floor, "SAI SAFFRON," Plot No. 09, Sector 05, Near Karanjade Police Chowki Behind Om Nivas Society & Vinayan Amber, Village Karanjade, Taluka Panvel, District Raigad, Panvel - 410206. Measuring 625 Sq Ft. Bounded By:- On the North: Road and Open Space, On the South: Om Nivas CHS, On the East: Gamraj Park CHS, On the West: Road, CERSAI Security ID: 400062829164	Mrs. Padmini Vijay Kuwalekar W/o. Vijay Kuwalekar

### SCHEDULE - C

Sl No.	Loan No.	Nature Of Loan / Limit (Secured)	Liability With Interest As On Date	Rate Of Interest + 2% Penal Interest
1.	160000939419	619 - Housing Finance	Rs. 52,66,607.88/-	9.75% (7.75% contractual + 2% Penal Charge Interest)
2.	164002493852	631- Canara Home Loan Secure	Rs. 2,45,465.97	10.10% (8.10% contractual + 2% Penal Interest)

**STARLOG ENTERPRISES LIMITED**  
CIN: L63010MH1983PLC031578  
Registered Office: 501, Sukh Sagar, N. S. Patkar Marg, Mumbai - 400007  
Contact No.: 022-35742155 Email: [cs@starlog.in](mailto:cs@starlog.in) Website: [www.starlog.in](http://www.starlog.in)

### POSTAL BALLOT NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), Starlog Enterprises Limited (the "Company") is seeking consent of the members of the Company for the special business to be set out in the Postal Ballot Notice, proposed to be passed through Postal Ballot i.e. by voting through remote electronic means ("remote e-voting") only.

In compliance with the MCA Circulars, the Postal Ballot Notice together with the explanatory statement has been sent on March 23, 2026, only through electronic mode by e-mail to all the members, whose name appears in the Register of Members / Beneficial Owners as received from the Registrar & Transfer Agent/ Depositories as on Friday, March 13, 2026 ("Cut-off Date") and whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agents or with their Depository Participants. Members whose e-mail IDs are not registered with the depositories may also cast their vote by following the e-voting process given in the Notice of Postal Ballot.

The Postal Ballot Notice along with the instructions for e voting is available on the website of the Company at [www.starlog.in](http://www.starlog.in), website of the stock exchange i.e. BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com)

As per Section 108 read with rules framed thereunder and Regulation 44 of Listing Regulations, the Company has engaged services of NSDL for providing e-voting facility to all its members to enable them to cast their vote electronically. Members are requested to note that the e-voting will commence from Tuesday, March 24, 2026 at 9:00 AM (IST) and shall end on Wednesday, April 22, 2026 at 5:00 PM (IST). Only those members whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners as received from Depositories on the cut off date, shall be entitled to avail the facility of remote e-voting. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently or cast the vote again. The resolutions, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. Wednesday, April 22, 2026, subject to the requisite number of votes in favour of the resolution(s).

The Proprietor of Directors has appointed Mr. Pravech Palod (Membership No. A57964), proprietor of M/s. Pravech Palod & Associates, Practicing Company Secretary, as the Scrutinizer for conducting the Postal Ballot voting process through e-voting in a fair and transparent manner. The results of the Postal Ballot will be announced on or before Friday, April 24, 2026. The said results would also be available on the website of the Company at [www.starlog.in](http://www.starlog.in), BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the website of NSDL.

For Starlog Enterprises Limited  
Sd/-  
Raj Manek  
Whole-time Director and Chief Financial Officer  
Date: March 23, 2026  
Place: Mumbai  
DIN: 10997941

### PUBLIC NOTICE

Please take notice that (1) KAVITA JITENDRA KUMAR PANDEY (2) JITENDRA KUMAR PANDEY, presently residing at Room No. 8, Ramjee Gupta Chawl, Pandey Compound, Ganesh Nagar, Rawal Pada, Dahisar (E), Mumbai-400068, (hereinafter referred to as the "my clients") has entered into negotiations with (1) MR. NARESH BACCHUBHAI WAGHELHA (2) MRS. MONIKA PARTH VYAS, (hereinafter referred to as the "other parties") for the Sale of the Flat No. 003, Ground Floor, Bldg. No. C-16, in Chandra Chhaya Shantingara Chs. Ltd., Sector No. 3, Shanti Nagar, Mira Road (E), Dist. Thane-401107. (Hereinafter referred to as the "said Property"), owned and occupied by other party and the said negotiations have reached the final stage of culmination.

FURTHER originally CHOUHAN HASMUKH AMBALAL AND CHOUHAN KANCHAN HASMUKH were the owners of the said Flat, having been purchased from M/S. SHANTISTAR BUILDERS, by way of Agreement dated 28/02/1996 and the same was registered at Thane-4 under serial No. CHHA-879-1996 dated 13/03/1996.

But the deceased CHOUHAN KANCHAN HASMUKH was expired on 15/02/2013, leaving behind her Husband and the joint owner i.e. CHOUHAN HASMUKH AMBALAL and Four children i.e. (1) BINA M. PARMAR (daughter) (2) NEELAM JITNEDRA DARJI (daughter) (3) TEJAS H. CHAUHAN (Son) (4) RAKESH H. CHAUHAN (Son) as their only legal heirs and representatives in accordance with the law of succession under which they were governed at the time of their death. AND WHEREAS the said deceased i.e. CHOUHAN KANCHAN HASMUKH had nominated and registered her Son i.e. RAKESH H. CHAUHAN as her Nominee and on her demise, the Son i.e. RAKESH H. CHAUHAN being the nominee of the deceased had completed all the requisite formalities as required under the M.C.S. Act, 1960 and the bye-laws of the society with due consent of the legal heirs of the deceased became absolute successor of the deceased and Joint owner along with Hasmukh A. Chauhan of the said flat and thereafter the said society transferred the name of the legal heir i.e. Hasmukh A. Chauhan and Rakesh H. Chauhan in General Body/Managing Committee Meeting dated 12/04/2015 in Share certificate having No. 003 & of said flat in the said society bearing Distinctive Sr. No. 11 To 15 (both inclusive).

In due course of time, the owner i.e. CHOUHAN HASMUKH AMBALAL also expired on 12/02/2017, leaving behind his Four children i.e. (1) BINA M. PARMAR (daughter) (2) NEELAM JITNEDRA DARJI (daughter) (3) TEJAS H. CHAUHAN (Son) (4) RAKESH H. CHAUHAN (Son) as their only legal heirs and representatives in accordance with the law of succession under which they were governed at the time of their death. AND WHEREAS the said deceased i.e. CHOUHAN HASMUKH AMBALAL had nominated and registered his Son i.e. TEJAS H. CHAUHAN as his Nominee and on his demise, the Son i.e. TEJAS H. CHAUHAN being the nominee of the deceased had completed all the requisite formalities as required under the M.C.S. Act, 1960 and the bye-laws of the society with due consent of the legal heirs of the deceased became absolute successor of the deceased and Joint owner along with Rakesh H. Chauhan of the said flat and thereafter the said society transferred the name of the legal heir i.e. Rakesh H. Chauhan and Tejas H. Chauhan in General Body/Managing Committee Meeting dated 03/12/2017 in Share certificate having No. 003 & of said flat in the said society bearing Distinctive Sr. No. 11 To 15 (both inclusive).

In due course of Time one of the legal heir and joint owner i.e. Rakesh H. Chauhan (unmarried) was expired on 29/08/2018, leaving behind his Siblings i.e. (1) BINA M. PARMAR (Sister) (2) NEELAM JITNEDRA DARJI (3) TEJAS H. CHAUHAN (Brother) as his only legal heirs and representatives in accordance with the law of succession under which he was governed at the time of his death.

FURTHER, the legal heir i.e. NEELAM JITNEDRA DARJI, released her rights, title and interest in the said flat in favour of the other legal heirs i.e. TEJAS H. CHAUHAN and BINA M. PARMAR, vide Deed of Release dated 29/11/2019 and the same was registered at Thane under serial No. TNN10-9433-2019 dated 29/11/2019.

FURTHER, the said i.e. (1) MR. NARESH BACCHUBHAI WAGHELHA (2) MRS. MONIKA PARTH VYAS are the owners of the said Flat, having been purchased from (1) MR. TEJAS H. CHAUHAN (2) MRS. BINA M. PARMAR, by way of Agreement dated 29/11/2019 and the same was registered at Thane under serial No. TNN10-9434-2019 dated 29/11/2019.

In view of the above, my clients hereby gives a notice to the public at large and calls upon all or any person/s who have any right, title, interest in the "said property" prejudicial to the interest of the "other parties" and also in relation to the legal heirs of the original owner if any and who have already filed any suit, claim, dispute, petition, appeal to other like proceedings or obtained any decree, award or other order concerning the subject matter of the "said property" or who intend to file any such proceedings as described above for enforcing their right in the said property to submit all their objection and claims in writing along with supportive documentary proofs writing to me within 15 days from the date of Publication, failing which "my clients" will presume that no adverse claims or objections concerning the said property exist or if they do exist, they stand waived hereinafter and in such event my clients will proceed to complete the transaction of sale as envisaged by both the parties.

Sd/-  
Date : 25/03/2026  
Place: Mira Road (E), Thane.  
Adv. Akta M. Parikh  
Shop No. 21 & 22, 1<sup>st</sup> Floor, Crystal Plaza, Station Road, Mira Road (E), Dist. Thane-401107.

**जाहीर सूचना**

ममम जनतेला यादारे सुचित करण्यात येते की, श्री. योगानंद विठोबा भगत राहणार - सदनिका क्र.23 त्रिज्वनी सहकारी गुहनिर्माण संस्था मर्यादित अनंद नगर 1 गोवाडी मुंबई ४४ येथे. यांच्या नावावर असलेली माझे पतीचे मृत्यू नंतर श्रीमती कल्पना योगानंद भगत (पत्नी) माझ्या नावावर हस्तांतरित (Transfer) करित आहे. या सदनिके बाबत कोणाचा कोणताही हक्क, दावा, आक्षेप असल्यास त्यांनी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 07 दिवसांच्या आत यासाठी सही करणाऱ्यांशी लेखी स्वरूपात संपर्क साधावा. अन्यथा कोणताही दावा ग्राह्य धरला जाणार नाही

श्रीमती कल्पना योगानंद भगत, संपर्क क्रमांक: 9768469694

**जाहीर सूचना**

ममम जनतेला यादारे सुचित करण्यात येते की, माझे अशील श्री. प्रतीक रमेशचंद्र शाह यांनी सदनिका क्र. ३०१, श्रेयकळ सुमारे ३४७० चौ. फूट (बिल्ड-अप), तिरारा मजला, श्री मनीषा को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., आगिबाव बेकरी जवळ, मधुदास क्रॉस रोड, इगणीवाडी, काठिवली (पश्चिम), मुंबई ४०००५७ या इमारतीमधील ५०% अविभक्त हक्क हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला आहे. त्यासोबतच, शेअर प्रमाणपत्र क्र. १३ मधील अनुक्रमांक ६१ ते ६५ (दोन्ही मिळून) असलेले प्रत्येकी रु. ५००० चे पाच पूर्ण पेड-अप शेअर्स, त्यांची सार्व् आहे. श्रीमती शर्मिला रमेशचंद्र शाह (पत्नी) या पत्नीवर आणि बहीने सोसायटीकडे कळवावे. मुद्दा संघटनद्वारे आलेले कोणतेही दावे सोडून दिलेले सोपे सोडून दिले आहेत असे समजले जातिल.

सही- (सौ. रशीदा बाय, लक्ष्मीधर) अडॅडव्होकेट

**जाहीर सूचना**

NOTICE is hereby given that the Share Certificate Nos. 050 & 051 for 10 (Ten) Equity Shares bearing Distinctive Nos. 246 to 255 of Mayfair Symphony Springs Co-operative Housing Society Ltd., situated at CTS No. 2/A&E, Godrej Hirranandani Link Road, Off LBS Marg, Vikhroli (W), Mumbai - 400079, standing in the name of Shri Mukul Gangul, have been lost/misplaced. The holder has applied to the society for issuance of duplicate share certificates in lieu thereof. Any person(s) having any claim, objection, or right in respect of the said share certificates by way of sale, transfer, mortgage, lien, charge, or otherwise, is hereby requested to make the same known in writing to the society at the above address within 15 days from the date of publication of this notice, failing which the society will proceed to issue duplicate share certificates without further reference. It is stated that the said share certificates are not mortgaged and no loan is outstanding against the said shares/flat.

Adv.Sameer Sarda Khan Ghatkopar 400086. Place: Mumbai Date:25-03-2026

**जाहीर सूचना**

यादारे संसामतीने अर्जित कळविण्यात येते की, स्वामी श्री. दत्तात्रय नागू सिंगे हे श. १, शे एकमेव मालक होते. सर शिबे बाबाका शेवकडे ३०० चौ. फूट (बिल्ड-अप) व २१२ चौ. फूट (कार्टे पुरवा) असून ते ग्रांडज कोवोर, शीर कोर्ट, अर्धमिळ हासिमि सोसायटी लिमिटेड, ओरड आगा रोड, मंगरवील तलाव, ठाणे (पश्चिम) - ४००६०२ येथे स्थित आहे. तसेच रु. ५०/- किमतीच्या प्रत्येकी पाच पूर्णपणे भरलेल्या पाच सभाभागे (शेअर्स) क्रमांक ५६ ते ६० (दोन्ही समाविष्ट) असे असून, ते शेअर सर्टिफिकेट क्र. १२ मध्ये नोंदीकरण आले असून पुढे 'सर शिबे व सभाभा' असे संशोधनात घेतले. स्वामी श्री. दत्तात्रय नागू सिंगे हे दिनांक २८/०४/२००७ रोजी निधन झाले असून त्यांच्या पत्नी श्री. शिबेबाई शिबेबाई शिबेबाई दत्तात्रय सिंगे व त्यांची मुली श्री. किशोरी दत्तात्रय सिंगे, श्रीमती अश्वी दिलीप जगतल उर्फ जयश्री दत्तात्रय सिंगे, श्रीमती अश्वी महेश चव्हाण उर्फ अश्वी दत्तात्रय सिंगे आणि श्रीमती भारती जगतल चव्हाण उर्फ भारती दत्तात्रय सिंगे हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारस व उत्तराधिकारी आहेत अशीच नमुद श्री. किशोरी दत्तात्रय सिंगे, श्रीमती अश्वी दिलीप जगतल उर्फ अश्वी दत्तात्रय सिंगे, श्रीमती अश्वी महेश चव्हाण उर्फ अश्वी दत्तात्रय सिंगे आणि श्रीमती भारती जगतल चव्हाण उर्फ भारती दत्तात्रय सिंगे यांनी दिनांक १५ जून, २०२५, रोजीच्या लिखित इतरांमधून (दस्तावेज क्र. TN2-21398-2025 अंतर्गत नोंदीकरण) सर शिबे व सभाभांमधील त्यांचे ८०% अविभाजित हक्क श्रीमती शिबेबाई दत्तात्रय सिंगे यांच्या नावे सोपून दिले आहेत. त्यामुळे सर शिबे व सभाभा श्रीमती शिबेबाई दत्तात्रय सिंगे यांच्या एकमेव नावे हस्तांतरित करण्यात आले आहेत.

सही- (सौ. रशीदा बाय, लक्ष्मीधर) अडॅडव्होकेट

**शेअर सर्टीफीकेट गहाळ झाल्याबाबत जाहिर सूचना**

यादारे सुचित करण्यात येते की, स्व. कॅप्टन लखिवर सिंह परमार हे फ्लॅट क्र. जी-०७, सिल्व्हर अंकेले सहकारी गुहनिर्माण संस्था मर्यादित, यारी रोड, वसोली, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००६१ या फ्लॅट बाबत सिल्व्हर अंकेले सहकारी गुहनिर्माण संस्था मर्यादित, यारी रोड, वसोली, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००६१ यांच्याकडून त्यांच्या नावे देण्यात आलेले सोसायटीचे पाच फुल्ले पेड शेअर्स प्रत्येकी ५०/- रूपये मजगणे शेअर सर्टीफीकेट क्र. ६३, माग क्र. ३१११ ते ३१५ (सर्व समाविष्ट) हे हप्तले गहाळ झाले आहेत आणि ते सापडले नाहीत. त्यामुळे मूळ सभासद स्व. कॅप्टन लखिवर सिंह परमार यांचे कायदेशीर वारस नविनजीलत प्रेवाल आणि उपिवर परमार यांनी त्याबाबतील ड्युलीकेट शेअर सर्टीफिकेट लिमिटेडच्यासाठी अर्ज केला आहे. सर सोसायटीद्वारे उपरोक्त व्यक्तीच्या नावे ड्युलीकेट शेअर सर्टीफिकेट देण्यास कोणत्याही अन्य व्यक्तीस कोणत्याही प्रकारची हक्क असल्यास त्यांनी ही सूचना सकाशित झालेच्या सारखेचपसून १५ दिवसांच्या आत त्या हक्कीदाराबाबत खालील सही करणारे यांच्या दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरूपात कळवावे, अन्यथा अर्ज दावे नाहीत, जर अर्जातील तर ते सोडून देते आहेत असे मानले जाईल आणि सर सोसायटीद्वारे उपरोक्त व्यक्तीच्या नावे ड्युलीकेट शेअर सर्टीफिकेट जारी करेल.

सही- (सौ. रशीदा बाय, लक्ष्मीधर) अडॅडव्होकेट

**जाहीर सूचना**

यादारे संसामतीने अर्जित कळविण्यात येते की, स्वामी श्री. दत्तात्रय नागू सिंगे हे श. १, शे एकमेव मालक होते. सर शिबे बाबाका शेवकडे ३०० चौ. फूट (बिल्ड-अप) व २१२ चौ. फूट (कार्टे पुरवा) असून ते ग्रांडज कोवोर, शीर कोर्ट, अर्धमिळ हासिमि सोसायटी लिमिटेड, ओरड आगा रोड, मंगरवील तलाव, ठाणे (पश्चिम) - ४००६०२ येथे स्थित आहे. तसेच रु. ५०/- किमतीच्या प्रत्येकी पाच पूर्णपणे भरलेल्या पाच सभाभागे (शेअर्स) क्रमांक ५६ ते ६० (दोन्ही समाविष्ट) असे असून, ते शेअर सर्टिफिकेट क्र. १२ मध्ये नोंदीकरण आले असून पुढे 'सर शिबे व सभाभा' असे संशोधनात घेतले. स्वामी श्री. दत्तात्रय नागू सिंगे हे दिनांक २८/०४/२००७ रोजी निधन झाले असून त्यांच्या पत्नी श्री. शिबेबाई शिबेबाई दत्तात्रय सिंगे व त्यांची मुली श्री. किशोरी दत्तात्रय सिंगे, श्रीमती अश्वी दिलीप जगतल उर्फ जयश्री दत्तात्रय सिंगे, श्रीमती अश्वी महेश चव्हाण उर्फ अश्वी दत्तात्रय सिंगे आणि श्रीमती भारती जगतल चव्हाण उर्फ भारती दत्तात्रय सिंगे यांनी दिनांक १५ जून, २०२५, रोजीच्या लिखित इतरांमधून (दस्तावेज क्र. TN2-21398-2025 अंतर्गत नोंदीकरण) सर शिबे व सभाभांमधील त्यांचे ८०% अविभाजित हक्क श्रीमती शिबेबाई दत्तात्रय सिंगे यांच्या नावे सोपून दिले आहेत. त्यामुळे सर शिबे व सभाभा श्रीमती शिबेबाई दत्तात्रय सिंगे यांच्या एकमेव नावे हस्तांतरित करण्यात आले आहेत.

सही- (सौ. रशीदा बाय, लक्ष्मीधर) अडॅडव्होकेट

**जाहीर सूचना**

यादारे संसामतीने अर्जित कळविण्यात येते की, स्वामी श्री. दत्तात्रय नागू सिंगे हे श. १, शे एकमेव मालक होते. सर शिबे बाबाका शेवकडे ३०० चौ. फूट (बिल्ड-अप) व २१२ चौ. फूट (कार्टे पुरवा) असून ते ग्रांडज कोवोर, शीर कोर्ट, अर्धमिळ हासिमि सोसायटी लिमिटेड, ओरड आगा रोड, मंगरवील तलाव, ठाणे (पश्चिम) - ४००६०२ येथे स्थित आहे. तसेच रु. ५०/- किमतीच्या प्रत्येकी पाच पूर्णपणे भरलेल्या पाच सभाभागे (शेअर्स) क्रमांक ५६ ते ६० (दोन्ही समाविष्ट) असे असून, ते शेअर सर्टिफिकेट क्र. १२ मध्ये नोंदीकरण आले असून पुढे 'सर शिबे व सभाभा' असे संशोधनात घेतले. स्वामी श्री. दत्तात्रय नागू सिंगे हे दिनांक २८/०४/२००७ रोजी निधन झाले असून त्यांच्या पत्नी श्री. शिबेबाई शिबेबाई दत्तात्रय सिंगे व त्यांची मुली श्री. किशोरी दत्तात्रय सिंगे, श्रीमती अश्वी दिलीप जगतल उर्फ जयश्री दत्तात्रय सिंगे, श्रीमती अश्वी महेश चव्हाण उर्फ अश्वी दत्तात्रय सिंगे आणि श्रीमती भारती जगतल चव्हाण उर्फ भारती दत्तात्रय सिंगे यांनी दिनांक १५ जून, २०२५, रोजीच्या लिखित इतरांमधून (दस्तावेज क्र. TN2-21398-2025 अंतर्गत नोंदीकरण) सर शिबे व सभाभांमधील त्यांचे ८०% अविभाजित हक्क श्रीमती शिबेबाई दत्तात्रय सिंगे यांच्या नावे सोपून दिले आहेत. त्यामुळे सर शिबे व सभाभा श्रीमती शिबेबाई दत्तात्रय सिंगे यांच्या एकमेव नावे हस्तांतरित करण्यात आले आहेत.

सही- (सौ. रशीदा बाय, लक्ष्मीधर) अडॅडव्होकेट

**जाहीर सूचना**

यादारे संसामतीने अर्जित कळविण्यात येते की, स्वामी श्री. दत्तात्रय नागू सिंगे हे श. १, शे एकमेव मालक होते. सर शिबे बाबाका शेवकडे ३०० चौ. फूट (बिल्ड-अप) व २१२ चौ. फूट (कार्टे पुरवा) असून ते ग्रांडज कोवोर, शीर कोर्ट, अर्धमिळ हासिमि सोसायटी लिमिटेड, ओरड आगा रोड, मंगरवील तलाव, ठाणे (पश्चिम) - ४००६०२ येथे स्थित आहे. तसेच रु. ५०/- किमतीच्या प्रत्येकी पाच पूर्णपणे भरलेल्या पाच सभाभागे (शेअर्स) क्रमांक ५६ ते ६० (दोन्ही समाविष्ट) असे असून, ते शेअर सर्टिफिकेट क्र. १२ मध्ये नोंदीकरण आले असून पुढे 'सर शिबे व सभाभा' असे संशोधनात घेतले. स्वामी श्री. दत्तात्रय नागू सिंगे हे दिनांक २८/०४/२००७ रोजी निधन झाले असून त्यांच्या पत्नी श्री. शिबेबाई शिबेबाई दत्तात्रय सिंगे व त्यांची मुली श्री. किशोरी दत्तात्रय सिंगे, श्रीमती अश्वी दिलीप जगतल उर्फ जयश्री दत्तात्रय सिंगे, श्रीमती अश्वी महेश चव्हाण उर्फ अश्वी दत्तात्रय सिंगे आणि श्रीमती भारती जगतल चव्हाण उर्फ भारती दत्तात्रय सिंगे यांनी दिनांक १५ जून, २०२५, रोजीच्या लिखित इतरांमधून (दस्तावेज क्र. TN2-21398-2025 अंतर्गत नोंदीकरण) सर शिबे व सभाभांमधील त्यांचे ८०% अविभाजित हक्क श्रीमती शिबेबाई दत्तात्रय सिंगे यांच्या नावे सोपून दिले आहेत. त्यामुळे सर शिबे व सभाभा श्रीमती शिबेबाई दत्तात्रय सिंगे यांच्या एकमेव नावे हस्तांतरित करण्यात आले आहेत.

सही- (सौ. रशीदा बाय, लक्ष्मीधर) अडॅडव्होकेट

**जाहीर सूचना**

यादारे संसामतीने अर्जित कळविण्यात येते की, स्वामी श्री. दत्तात्रय नागू सिंगे हे श. १, शे एकमेव मालक होते. सर शिबे बाबाका शेवकडे ३०० चौ. फूट (बिल्ड-अप) व २१२ चौ. फूट (कार्टे पुरवा) असून ते ग्रांडज कोवोर, शीर कोर्ट, अर्धमिळ हासिमि सोसायटी लिमिटेड, ओरड आगा रोड, मंगरवील तलाव, ठाणे (पश्चिम) - ४००६०२ येथे स्थित आहे. तसेच रु. ५०/- किमतीच्या प्रत्येकी पाच पूर्णपणे भरलेल्या पाच सभाभागे (शेअर्स) क्रमांक ५६ ते ६० (दोन्ही समाविष्ट) असे असून, ते शेअर सर्टिफिकेट क्र. १२ मध्ये नोंदीकरण आले असून पुढे 'सर शिबे व सभाभा' असे संशोधनात घेतले. स्वामी श्री. दत्तात्रय नागू सिंगे हे दिनांक २८/०४/२००७ रोजी निधन झाले असून त्यांच्या पत्नी श्री. शिबेबाई शिबेबाई दत्तात्रय सिंगे व त्यांची मुली श्री. किशोरी दत्तात्रय सिंगे, श्रीमती अश्वी दिलीप जगतल उर्फ जयश्री दत्तात्रय सिंगे, श्रीमती अश्वी महेश चव्हाण उर्फ अश्वी दत्तात्रय सिंगे आणि श्रीमती भारती जगतल चव्हाण उर्फ भारती दत्तात्रय सिंगे यांनी दिनांक १५ जून, २०२५, रोजीच्या लिखित इतरांमधून (दस्तावेज क्र. TN2-21398-2025 अंतर्गत नोंदीकरण) सर शिबे व सभाभांमधील त्यांचे ८०% अविभाजित हक्क श्रीमती शिबेबाई दत्तात्रय सिंगे यांच्या नावे सोपून दिले आहेत. त्यामुळे सर शिबे व सभाभा श्रीमती शिबेबाई दत्तात्रय सिंगे यांच्या एकमेव नावे हस्तांतरित करण्यात आले आहेत.

सही- (सौ. रशीदा बाय, लक्ष्मीधर) अडॅडव्होकेट

**जाहीर सूचना**

यादारे संसामतीने अर्जित कळविण्यात येते की, स्वामी श्री. दत्तात्रय नागू सिंगे हे श. १, शे एकमेव मालक होते. सर शिबे बाबाका शेवकडे ३०० चौ. फूट (बिल्ड-अप) व २१२ चौ. फूट (कार्टे पुरवा) असून ते ग्रांडज कोवोर, शीर कोर्ट, अर्धमिळ हासिमि सोसायटी लिमिटेड, ओरड आगा रोड, मंगरवील तलाव, ठाणे (पश्चिम) - ४००६०२ येथे स्थित आहे. तसेच रु. ५०/- किमतीच्या प्रत्येकी पाच पूर्णपणे भरलेल्या पाच सभाभागे (शेअर्स) क्रमांक ५६ ते ६० (दोन्ही समाविष्ट) असे असून, ते शेअर सर्टिफिकेट क्र. १२ मध्ये नोंदीकरण आले असून पुढे 'सर शिबे व सभाभा' असे संशोधनात घेतले. स्वामी श्री. दत्तात्रय नागू सिंगे हे दिनांक २८/०४/२००७ रोजी निधन झाले असून त्यांच्या पत्नी श्री. शिबेबाई शिबेबाई दत्तात्रय सिंगे व त्यांची मुली श्री. किशोरी दत्तात्रय सिंगे, श्रीमती अश्वी दिलीप जगतल उर्फ जयश्री दत्तात्रय सिंगे, श्रीमती अश्वी महेश चव्हाण उर्फ अश्वी दत्तात्रय सिंगे आणि श्रीमती भारती जगतल चव्हाण उर्फ भारती दत्तात्रय सिंगे यांनी दिनांक १५ जून, २०२५, रोजीच्या लिखित इतरांमधून (दस्तावेज क्र. TN2-21398-2025 अंतर्गत नोंदीकरण) सर शिबे व सभाभांमधील त्यांचे ८०% अविभाजित हक्क श्रीमती शिबेबाई दत्तात्रय सिंगे यांच्या नावे सोपून दिले आहेत. त्यामुळे सर शिबे व सभाभा श्रीमती शिबेबाई दत्तात्रय सिंगे यांच्या एकमेव नावे हस्तांतरित करण्यात आले आहेत.

सही- (सौ. रशीदा बाय, लक्ष्मीधर) अडॅडव्होकेट

**जाहीर सूचना**

यादारे संसामतीने अर्जित कळविण्यात येते की, स्वामी श्री. दत्तात्रय नागू सिंगे हे श. १, शे एकमेव मालक होते. सर शिबे बाबाका शेवकडे ३०० चौ. फूट (बिल्ड-अप) व २१२ चौ. फूट (कार्टे पुरवा) असून ते ग्रांडज कोवोर, शीर कोर्ट, अर्धमिळ हासिमि सोसायटी लिमिटेड, ओरड आगा रोड, मंगरवील तलाव, ठाणे (पश्चिम) - ४००६०२ येथे स्थित आहे. तसेच रु. ५०/- किमतीच्या प्रत्येकी पाच पूर्णपणे भरलेल्या पाच सभाभागे (शेअर्स) क्रमांक ५६ ते ६० (दोन्ही समाविष्ट) असे असून, ते शेअर सर्टिफिकेट क्र. १२ मध्ये नोंदीकरण आले असून पुढे 'सर शिबे व सभाभा' असे संशोधनात घेतले. स्वामी श्री. दत्तात्रय नागू सिंगे हे दिनांक २८/०४/२००७ रोजी निधन झाले असून त्यांच्या पत्नी श्री. शिबेबाई शिबेबाई दत्तात्रय सिंगे व त्यांची मुली श्री. किशोरी दत्तात्रय सिंगे, श्रीमती अश्वी दिलीप जगतल उर्फ जयश्री दत्तात्रय सिंगे, श्रीमती अश्वी महेश चव्हाण उर्फ अश्वी दत्तात्रय सिंगे आणि श्रीमती भारती जगतल चव्हाण उर्फ भारती दत्तात्रय सिंगे यांनी दिनांक १५ जून, २०२५, रोजीच्या लिखित इतरांमधून (दस्तावेज क्र. TN2-21398-2025 अंतर्गत नोंदीकरण) सर शिबे व सभाभांमधील त्यांचे ८०% अविभाजित हक्क श्रीमती शिबेबाई दत्तात्रय सिंगे यांच्या नावे सोपून दिले आहेत. त्यामुळे सर शिबे व सभाभा श्रीमती शिबेबाई दत्तात्रय सिंगे यांच्या एकमेव नावे हस्तांतरित करण्यात आले आहेत.

सही- (सौ. रशीदा बाय, लक्ष्मीधर) अडॅडव्होकेट

**जाहीर सूचना**

यादारे संसामतीने अर्जित कळविण्यात येते की, स्वामी श्री. दत्तात्रय नागू सिंगे हे श. १, शे एकमेव मालक होते. सर शिबे बाबाका शेवकडे ३०० चौ. फूट (बिल्ड-अप) व २१२ चौ. फूट (कार्टे पुरवा) असून ते ग्रांडज कोवोर, शीर कोर्ट, अर्धमिळ हासिमि सोसायटी लिमिटेड, ओरड आगा रोड, मंगरवील तलाव, ठाणे (पश्चिम) - ४००६०२ येथे स्थित आहे. तसेच रु. ५०/- किमतीच्या प्रत्येकी पाच पूर्णपणे भरलेल्या पाच सभाभागे (शेअर्स) क्रमांक ५६ ते ६० (दोन्ही समाविष्ट) असे असून, ते शेअर सर्टिफिकेट क्र. १२ मध्ये नोंदीकरण आले असून पुढे 'सर शिबे व सभाभा' असे संशोधनात घेतले. स्वामी श्री. दत्तात्रय नागू सिंगे हे दिनांक २८/०४/२००७ रोजी निधन झाले असून त्यांच्या पत्नी श्री. शिबेबाई शिबेबाई दत्तात्रय सिंगे व त्यांची मुली श्री. किशोरी दत्तात्रय सिंगे, श्रीमती अश्वी दिलीप जगतल उर्फ जयश्री दत्तात्रय सिंगे, श्रीमती अश्वी महेश चव्हाण उर्फ अश्वी दत्तात्रय सिंगे आणि श्रीमती भारती जगतल चव्हाण उर्फ भारती दत्तात्रय सिंगे यांनी दिनांक १५ जून, २०२५, रोजीच्या लिखित इतरांमधून (दस्तावेज क्र. TN2-21398-2025 अंतर्गत नोंदीकरण) सर शिबे व सभाभांमधील त्यांचे ८०% अविभाजित हक्क श्रीमती शिबेबाई दत्तात्रय सिंगे यांच्या नावे सोपून दिले आहेत. त्यामुळे सर शिबे व सभाभा श्रीमती शिबेबाई दत्तात्रय सिंगे यांच्या एकमेव नावे हस्तांतरित करण्यात आले आहेत.

सही- (सौ. रशीदा बाय, लक्ष्मीधर) अडॅडव्होकेट

**महाराष्ट्र शासन जिहाधिकारी कार्यालय, मुंबई शहर जाहीर सूचना**

अर्ज क्र.३३/२०२४-२०२५ अर्जदार .....अर्जदार श्री.रुपेश गारुची भालेवय वैयक्तिक अधिकारी जन्म-मृत्यू नोंदणी, जी/नोंदणी विभाग

जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ व भारताचे राजपत्र जन्म/मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा २०२३ च्या तरतुदीनुसार के.चंद्रभागा काशीनाथ भालेवय याचा मृत्यू दिनांक-०२/०१/२०२३ रोजी राहत्या घरी रुम नं-४०५, ए-ब्लॉक, ममता सोसायटी, लेबर कॅम्प, माटुंगा-४०० १९, येथे मृत्यू झाला असून त्याची बहुरमूखई महानगरपालिकेमध्ये मृत्यू नोंदणी आदेश होण्याबाबतचा अर्ज जिहाधिकारी कार्यालय मुंबई शहर येथे केला आहे.

तसेच मृत्यूचे प्रमाणपत्र निर्गमित करणेबाबत कोणाचेही हितसंबंध असल्यास / आक्षेप असल्यास किंवा काही माहिती पुरवण्याची असल्यास त्यांनी या जाहीर नोंदीसाठी तारखेपासून १५ दिवसांच्या आत या तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे न्यायालय जिहाधिकारी कार्यालय मुंबई शहर, दंडाधिकारी शाखा, जुने जावत पार तळमजला, फोंट, मुंबई-४०० ००१ येथे हजर राहून आपले लेखी स्वरूपात आक्षेप / म्हणणे सादर करावे.

तहसिलदार तथा कार्यालय दंडाधिकारी यांनी त्याबाबतील ड्युलीकेट शेअर सर्टीफिकेट लिमिटेडच्यासाठी अर्ज केला आहे.

सर सोसायटीद्वारे उपरोक्त व्यक्तीच्या नावे ड्युलीकेट शेअर सर्टीफिकेट देण्यास कोणत्याही अन्य व्यक्तीस कोणत्याही प्रकारची हक्क असल्यास त्यांनी ही सूचना सकाशित झालेच्या सारखेचपसून १५ दिवसांच्या आत त्या हक्कीदाराबाबत खालील सही करणारे यांच्या दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरूपात कळवावे, अन्यथा अर्ज दावे नाहीत, जर अर्जातील तर ते सोडून देते आहेत असे मानले जाईल आणि सर सोसायटीद्वारे उपरोक्त व्यक्तीच्या नावे ड्युलीकेट शेअर सर्टीफिकेट जारी करेल.

सही- (सौ. रशीदा बाय, लक्ष्मीधर) अडॅडव्होकेट

**PUBLIC NOTICE**

PUBLIC NOTICE is hereby given that, LATE MR. RASIKLAL DEVCHAND KAMDAR, who died intestate on 03/08/2018 was Holding 50% undivided shares from 100% undivided shares of joint ownership Flat, joint member, joint share holder of Share Certificate No. 10 for 5 (Five) fully paid up Share of Rs. 50/- each amounting to a sum of Rs. 250/- bearing Distinctive Nos. 046 to 050 (both inclusive), Dated 15<sup>th</sup> day of August, 2006; (hereinafter referred to as "THE SAID SHARE CERTIFICATE") and also joint owner of said Flat No. 402 on the 4<sup>th</sup> Floor in B - Wing, Building known as 'RAJSHREE ROYALE' belonging to "RAJSHREE ROYALE CO - OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED", situated at Karani Lane, Ghatkopar (West), Mumbai - 400 086, admeasuring at 62.00 Sq. Mtrs. Carpet Area i.e. 74.4 Sq. Mtrs. Built Up Area; (hereinafter referred to as "THE SAID FLAT") jointly with MR. HITESH RASIKLAL KAMDAR - 50% undivided shares from 100% undivided shares and deceased MR. RASIKLAL DEVCHAND KAMDAR, having Four legal heirs i.e. (I) MRS. INDIRA KAMDAR - (WIFE), (II) MRS. POONAM DINESH JASANI nee POONAM RASIKLAL KAMDAR - (MARRIED DAUGHTER), (III) MRS. SMITA ATUL MEHTA nee SMITA RASIKLAL KAMDAR - (MARRIED DAUGHTER) AND (IV) MR. HITESH RASIKLAL KAMDAR - (SON), all are CLASS - I Legal heirs and shall come in the part of all four legal heirs; and then after being (I) MRS. INDIRA KAMDAR, (II) MRS. POONAM DINESH JASANI nee POONAM RASIKLAL KAMDAR and (III) MRS. SMITA ATUL MEHTA nee SMITA RASIKLAL KAMDAR, have release, relinquish and have given their respective 3/4<sup>th</sup> undivided shares of 50% undivided shares from 100% undivided shares of rights, title, interest in favour of the MR. HITESH RASIKLAL KAMDAR, by way of registered "RELEASE DEED", executed on 25<sup>th</sup> day of April, 2025, duly registered before the office of Sub Registrar under Sr. No. MUMBAI - 31 / 10807 / 2025, dated 25<sup>th</sup> day of April, 2025. Any persons having any right, title, estate or interest by way of Agreement, Inheritance Shares, Sale, Mortgage, Transfer, Lease, Tenancy, Lien, Charge, Trust, Maintenance, Easement, Gift, License, Bequest, Partition, Exchange, Possession or otherwise having entered into or upon the Flat and Shares of the Society, should notify the same in writing together with all original documents to ADVOCATE, SHRI. JAYANTI K. GADA within 14 DAYS from the date of publication, hereof failing which the transaction shall be completed without reference to claim, if any, shall be deemed to have been waived and / or abandoned and the proposed negotiation will be finalized and the sale shall be completed without reference to any such claim. Sd/- Place: - Mumbai Date: 25/03/2026

JAYANTI K. GADA, ADVOCATE, HIGH COURT - BOMBAY 1, Matru Chhaya, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. Mobile No.: + 91 9322240918.

**स्टारलॉग एंटरप्राइझेस लिमिटेड**

नोंदणीकृत कार्यालय: 501, सुभाष एरॉज, ए.ए. पाटकर मार्ग, मुंबई - 400007 संपर्क क्र.: 022-35742155 | ईमेल: cs@starlog.in | संकेतस्थळ: www.starlog.in

**टपाल मतपत्रिका सूचना**

यादारे अशी सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ (कंपीयर्स एक्ट, २०१३) चा कलम ११० (जे कलम १०८ सह वाचते जाते) आणि इतर लागू तरतुदी (असल्या) तसेच त्याअंतर्गत त्याच करण्यात आलेले नियम; आणि भारतीय प्रतिलिपी व विनिमय मंडळ (पापुडे "सेबी") व कोरपेट व्यवहार मंडळ (पापुडे "मका") यांनी या विषयवर जारी केलेल्या सर्व लागू परिपत्रकांसह वाचते जाणारे 'भातीय प्रतिलिपी व विनिमय मंडळ (सूचीबद्धात दिलेली आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनिमय, २०१५' (सूचीकरण दिलेली आणि प्रकटीकरण आवश्यकता विनिमय, २०१५) यांच्या तदनुसार, 'स्टारलॉग एंटरप्राइझेस लिमिटेड' (पापुडे "कंपनी") ही कंपनी, 'पॉल्टर बॅंकेट सूचने' मध्ये मूळ केल्याच्या विशेष कामकाजासाठी (Special Business) आपल्या सदस्यांनी मान्यता प्राप्त आहे. हे विशेष कामकाज 'पॉल्टर बॅंकेट सूचने' म्हणजेच केळ सूचने इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदान करणे ('रिपोर्ट ई-इलेक्ट') मध्ये मूळ करण्याचा प्रस्ताव आहे.

एपे सी ए या परिपत्रकाचे पालन करणे, 'पॉल्टरबॅंकेट सूचना' (टपाल मतपत्रिका सूचना) आणि त्यासोबतचे व्यवहारात्मक निर्देश, दिनांक २३ मार्च २०२६ रोजी केळ इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे (ई-मॅट्रान) सर्व सदस्यांना पाठवण्यात आले आहे. हे निर्देश अशा सदस्यांना पाठवण्यात आले आहे, ज्यांची या निर्देश, दिनांक १३ मार्च २०२६ ("४८-ऑफ दिवस") रोजी रजिस्टर आणि ट्युन्सफर एज्युड/डिपॉझिटरीमधील प्रमाण झालेल्या 'सत्य/भाषणीय' यांच्या तदनुसार, 'स्टारलॉग एंटरप्राइझेस लिमिटेड' (पापुडे "कंपनी") ही कंपनी, 'पॉल्टर बॅंकेट सूचने' मध्ये मूळ केल्याच्या विशेष कामकाजासाठी (Special Business) आपल्या सदस्यांनी मान्यता प्राप्त आहे. हे विशेष कामकाज 'पॉल्टर बॅंकेट सूचने' म्हणजेच केळ सूचने इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदान करणे ('रिपोर्ट ई-इलेक्ट') मध्ये मूळ करण्याचा प्रस्ताव आहे.

एपे सी ए या परिपत्रकाचे पालन करणे, 'पॉल्टरबॅंकेट सूचना' (टपाल मतपत्रिका सूचना) आणि त्यासोबतचे व्यवहारात्मक निर्देश, दिनांक २३ मार्च २०२६ रोजी केळ इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे (ई-मॅट्रान) सर्व सदस्यांना पाठवण्यात आले आहे. हे निर्देश अशा सदस्यांना पाठवण्यात आले आहे, ज्यांची या निर्देश, दिनांक १३ मार्च २०२६ ("४८-ऑफ दिवस") रोजी रजिस्टर आणि ट्युन्सफर एज्युड/डिपॉझिटरीमधील प्रमाण झालेल्या 'सत्य/भाषणीय' यांच्या तदनुसार, 'स्टारलॉग एंटरप्राइझेस लिमिटेड' (पापुडे "कंपनी") ही कंपनी, 'पॉल्टर बॅंकेट सूचने' मध्ये मूळ केल्याच्या विशेष कामकाजासाठी (Special Business) आपल्या सदस्यांनी मान्यता प्राप्त आहे. हे विशेष कामकाज 'पॉल्टर बॅंकेट सूचने' म्हणजेच केळ सूचने इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदान करणे ('रिपोर्ट ई